

शासकीय रेखित असताना लेपत्ता इलेल्या  
दिवंगत इलेल्या किंवा कायरोग, कर्करोग  
इत्थादी गंभीर आजाराले उदत्पूर्व रेवानिवृत्त  
इलेल्या शासकीय कर्म्या-याचा नातेवाईदास  
नेमणुक देण्यात नाही.

महाराष्ट्र शासन,  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निण्यि, क्रांक-अकंपा-१०८८/११३/प.क. १६२/८,  
मंत्रालय, मुंबई-४०००३२.  
दिनांक :— ६ ऑक्टोबर, १९८९.

- पदा:- १. शासन निण्यि, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एरांवडा हो. १०७७  
सीआर. २७३/१३-अ, दिनांक ६ ऑक्टोबर, १९७७.  
२. शासन निण्यि, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-  
१०८४/१८९/सीआर-१५४/१३-अ, दिनांक ८००८, १९८५.

### शासन निण्यि

शासन निण्यि, सामान्य प्रशासन विभाग, क्रांक-अकंपा-१०८४/१८९/सीआर-१५४  
१३-अ, दिनांक ८००८, १९८५ अनुसार शासकीय रेखित असताना दिवंगत इलेल्या किंवा  
दायकर्क रोग इत्थादी गंभीर आजाराले उदत्पूर्व रेवानिवृत्त इलेल्या शासकीय  
कर्म्या-याच्या नातेवाईकांना नेमणुक देण्यात तित सविस्तर आदेश काढण्यात आलेले होते.  
सदर आदेशातील काही शुट्टे सुधारण्याचा, तसेच आर्थिक मयदिवाही सुधारण्याचा  
प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. याचाबत काळजीपूर्वक विवार करून शासन  
पुढीलप्रमाणे आदेश देत आहे :-

१. दिनांक ८००८, १९८५च्या शासन निण्यिच्या जोडप्रातील नियम २ छालील [ड]नंतर छालील तरतुदीचा सावेश करण्यात यावा.

[ड] शासकीयरेखित असताना लेपत्ता इलेला कर्म्यारी

[स्फ] शासकीय कर्म्यारी लेपत्ता इलेल्यापासून राहा महिन्यानंतर अथवा पाच  
वर्षांप्रीत्या आत त्याच्या कुटुंबियांने अनुकंपा तत्वातील नियुक्तीसाठी  
अर्ज करणे आवश्यक राहील.

[दोन] लेपत्ता कर्म्यारी हंजार इलेल्यास रेखेत नियुक्त केलेल्या कुटुंबियांस कमी  
करण्यात घेऊली.

[तीन] दिनांक ८००८, १९८५च्या आदेशातील 'नियुक्तीकरिता' विवित केलेल्या  
विडाण, वय, उत्पन्न इत्थादी सर्व उठी या नियुक्तीवाही लागू असतील.

२. दिनांक ८००८, १९८५च्या आदेशाच्या जोडप्रातील नियम ३ [अ]पुढीलप्रमाणे  
सुधारित करण्यात यावा.

नियम ३[अ]: बेपत्ता/अकाली सेवा निवृत्त/दिवंगत कर्मचा-याची पत्ती/पती, गुलगे, अविवाहीत मुली तसेह रात्रिंशीष कर्मचा-याने त्याच्या सेवाता होण्यापूर्वी अकाली सेवा निवृत्त होण्यापूर्वी/मृत्युपूर्वी त्याने कायदेशावैररित्या दृततक घोले ला मूलगा/अविवाहीत मुलगी हो या नियमानुसार नेमणूकीस पांडा नातेलाईक आवश्यकता नाही. त्यापैको कोणार्ही ल्यवती नेमणूक स्वीकारू रावत नरेल तर तदर कर्मचा-याचर अवश्यक असणारा अविवाहीत भाऊ अधावा अविवाहीत तहिणा यांवा नेमणूकीसाठी यिवार करता घेवा.

३. दिनांक ८ मार्च, १९८५च्या आदेशाच्या जोडप्रातील नियम [४][३][३] खालील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे :-

नियम [४][३][३]: गतुकंपा तत्चार संंधित नातलगाची शैक्षणिक पात्रता वैवध यानुसार राज्य रात्रिंशीषत कोणात्याही निम्नस्तरारीले तृतीय तोत्या गतुकंपा श्रेणीच्या सरेळसेवा प्रवेशाने भारत्या जाणा-या पदावर नियुक्ती करता घेवा. गांडा लोकसेवा आयोगाच्या कोठोतील पोतोस उपनिरीलाक, फ्रॉकर निरीलाक, गोलार-वाहन उपनिरीलाक, तन दोऱ्यापाल हत्यादे तृतीय श्रेणीच्या कार्यकारी [एविडासुटीर्ह] पदावर नियुक्ती देता घेणार नाही. ह्या नियमानुसार नियुक्ती मिळणाराती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पृष्टी परोक्षोस लेण्याची आवश्यकता नाही. तसेह वरील नियमानुसार तदर पदावर नेमणूक राण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घोण्याची आवश्यकता नाही.

४. दिनांक ८ मार्च, १९८५च्या आदेशाच्या जोडप्रातील नियम [५][३][६] पुढीलप्रमाणे सुदितारित करण्यात येत आहेत :-

नियम [५][३][६]: दिवंगत/अकाली सेवा निवृत्त/बेपत्ता कर्मचारी या कायदलियात कांव करीत होता, त्या कायदलियातील संंधित नियुक्ती प्राधिकारी या नियमानुसार नेमणूक देण्यास साम राहील. त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घोणे आवश्यक नाही. गांडा नातेलाईकाने तदर प्राधिकारीकडे उपरिनिर्दिष्ट ग्रामदतीत नेमणूकीराठी गजी करणे आवश्यक राहील.

५. दिनांक ८ मार्च, १९८५च्या जोडप्रातील नियम ७ पुढीलप्रमाणे सुधारण्यात येत आहे.

नियम ७ : खालील परिस्थितीत बेपत्ता/अकाली सेवा निवृत्त/दिवंगत कर्मचा-याचा कोणीही नातेलाईक या नियमानुसार तरतुदीनुसार नोकरोस पांडा राहणार नाही.

[अ] संंधित दिवंगत/अकाली सेवा निवृत्त कर्मचा-याचा कुटुंबियास खालील योजनेनुसार फिळणारो रुपांडा रद्दकम रु. १,५०,०००/- [रुपी एक लाई, पन्नास हजार] नोकरा जास्त असल्यास -

[एक] कर्मचारी गट विभा योजना

[दोन] भावित य निहि निधीतिहिल बयत गांणि ठेव रोलग्न विभा योजनेत्तदारे मिळणारी रद्दकम.

[तीन] मृत्यु-नि-सेवा निवृत्ती उपदान.